

राष्ट्रीय रुरबन अभियान अंतर्गत  
मंजूर हरताळा गाव समुहासाठी  
दुस-या टप्याकरीता उणिवा  
निवारण निधी (CGF) वितरित  
करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन  
ग्राम विकास विभाग

शासन निर्णय क्रमांक: रुरबन-२०२१/प्र.क्र. ०७/ योजना-१  
बांधकाम भवन, २५, मर्झबान पथ,  
मुंबई- ४०० ००१  
तारीख: १९ जुलै, २०२२

वाचा -

१) वित्त विभागाचे परिपत्रक क्रमांक: अर्थसं-२०२२/प्र.क्र.४३/अर्थ-३ दिनांक ४ एप्रिल, २०२२

प्रस्तावना -

केंद्र शासनाच्या दिनांक १४ जानेवारी, २०१६ रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्यात सुरु असलेल्या श्यामाप्रसाद मुखर्जी राष्ट्रीय रुरबन अभियानांतर्गत पहिल्या टप्यातील हरताळा गावसमूह, जिल्हा जळगाव या गावसमूहाच्या विकासासाठी संबंधित जिल्हयाला उणीवा निवारण निधीचा (सीजीएफ) दुस-या टप्याकरीता आहरित करुन वितरित करावयाच्या लेखाशिर्ष २५१५२५३९ ( केंद्र हिस्सा ६०%) रुपये ०.९० कोटी व लेखाशिर्ष २५१५२५४८ राज्य हिस्सा (४०%) ०.६० कोटी असे एकूण रुपये १.५० कोटी रक्कम निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय -

सदर शासन निर्णयान्वये श्यामाप्रसाद मुखर्जी राष्ट्रीय रुरबन अभियानांतर्गत पहिल्या टप्यातील हरताळा गावसमूह, जिल्हा जळगाव या गावसमूहाच्या विकासासाठी संबंधित जिल्हयाला उणीवा निवारण निधीचा (सीजीएफ) दुस-या टप्याकरीता आहरित करुन वितरित करावयाच्या लेखाशिर्ष २५१५२५३९ ( केंद्र हिस्सा ६०%) रुपये ०.९० कोटी व लेखाशिर्ष २५१५२५४८ राज्य हिस्सा (४०%) ०.६० कोटी असे एकूण रुपये १.५० कोटी रक्कम निधी अर्थसंकल्पिय वितरण प्रणालीद्वारे (B.D.S.) राज्य व्यवस्थापन कक्ष, राष्ट्रीय रुरबन अभियान यांना उपलब्ध करुन देण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पालघर (आहरण व संवितरण अधिकारी) यांचेकडे वितरित करण्यात येत आहे. सदरचा निधी आहरित करुन राष्ट्रीय रुरबन अभियानाच्या राज्यस्तरीय खात्यामध्ये जमा करण्यात यावा. सदरचा निधी खाली नमूद केल्यानुसार लेखाशीर्षामधून आहरित करण्यात यावा.

केंद्र हिस्सा		राज्य हिस्सा	
लेखाशीर्ष	वितरीत करावयाची रक्कम	लेखाशीर्ष	वितरीत करावयाची रक्कम
मागणी क्रमांक एल-३, २५१५, इतर ग्रामिण विकास कार्यक्रम, १०६, ग्रामीण भागात नागरी सुविधा निर्माण करणे, (००) (०१) राष्ट्रीय रुरबन अभियान- गाव समुहाचा विकास (कें.पु.यो.) (केंद्र हिस्सा ६० %) (कार्यक्रम) (२५१५ २५३९) ३१, सहायक अनुदाने (वेतनेत्तर),	०.९० कोटी	मागणी क्रमांक एल-३, २५१५, इतर ग्रामिण विकास कार्यक्रम, १०६, ग्रामीण भागात नागरी सुविधा निर्माण करणे, (००) (०२)राष्ट्रीय रुरबन अभियान गाव समुहाचा विकास (कें.पु.यो.) (राज्य हिस्सा ४०%) (कार्यक्रम) (२५१५ २५४८) ३१, सहायक अनुदाने (वेतनेत्तर)	०.६० कोटी
एकूण निधी (रुपये एक कोटी पन्नास लक्ष) रु. १.५० कोटी			

२. शासन निर्णय दिनांक ०७ जुलै, २०१७ अन्वये राष्ट्रीय रुरबन अभियानासाठीचा वितरीत करण्यात येणा-या निधीसंबंधात मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पालघर यांना आहरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. त्यानुसार त्यांचेकडे अर्थ संकल्पीय वितरण प्रणाली वर निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे.

३. वर नमुद केल्याप्रमाणे केंद्र व राज्य हिस्साची रक्कम रुपये १.५० कोटी मात्र कोषागारातून आहारित करणे करिता आहरण अधिकारी यांना सदरची रक्कम कोषागारातून आहारित केल्यानंतर या विभागाच्या राष्ट्रीय रुरबन अभियानाच्या राज्यस्तरावर उघडण्यात आलेल्या खालील बचत खात्यात जमा करण्यात यावे.

बँकेचे नांव व शाखा	खात्याचा क्रमांक	खात्याचे नांव	NEFT/IFSC Code
बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा- मंत्रालय, मुंबई.	६०२४२९९०९२४	रुरबन मिशन महाराष्ट्र	MAHB०००१३८८

४. हे अनुदान ज्या प्रयोजनाकरिता मंजूर करण्यात आलेले आहे त्याच प्रयोजनाकरिता खर्च करण्यात यावे, अन्यथा वित्तीय अनियमितता समजण्यात येईल. तसेच वित्त विभागाचे परिपत्रक क्र. अर्थसं-२०२२/प्र.क्र.४३/अर्थ-३ दिनांक ४ एप्रिल, २०२२ मधील अटी व शर्तीची पूर्तता विहित कालावधीत पूर्ण करण्याची व सदरचा निधी वितरीत करून खर्च करण्याची प्रक्रीया विहित कालावधीत पूर्ण करण्याची खबरदारी उपसंचालक, राज्य व्यवस्थापन कक्ष, राष्ट्रीय रुरबन अभियान यांनी घ्यावी.

५. या शासन निर्णयान्वये मंजूर केलेले अनुदान कोषागारातून काढल्यानंतर पुढील माहिती त्वरीत लेखाधिकारी कार्यासन योजना-२, ग्राम विकास विभाग यांचेकडे पाठवावी. १) मंजूर केलेली रक्कम, २) कोषागारातून काढलेली रक्कम, ३) रक्कम काढल्याचा प्रमाणक क्रमांक व दिनांक, ४) महालेखापाल कार्यालयातील रक्कमेशी ताळमेळ केल्याचे प्रमाणपत्र.

६. सदर रक्कम रु. १.५ कोटी चा खर्च- १) मागणी क्रमांक एल-३, २५१५, इतर ग्रामिण विकास कार्यक्रम, १०६, ग्रामीण भागात नागरी सुविधा निर्माण करणे, (००) (०१) राष्ट्रीय रुरबन अभियान- गाव समुहाचा विकास (कें.पु.यो.) (केंद्र हिस्सा ६० %) (कार्यक्रम) (२५१५२५३९) ३१, सहायक अनुदाने (वेतनेत्तर), या लेखाशीर्षाखाली रु. ९०,००,०००/- (रुपये नव्वद लाख फक्त) व २) मागणी क्रमांक एल-३, २५१५, इतर ग्रामिण विकास कार्यक्रम, १०६, ग्रामीण भागात नागरी सुविधा निर्माण करणे, (००) (०२) राष्ट्रीय रुरबन अभियान गाव समुहाचा विकास (कें.पु.यो.) (राज्य हिस्सा ४०%) (कार्यक्रम) (२५१५२५४८) ३१, सहायक अनुदाने (वेतनेत्तर) या लेखाशीर्षाखाली रु. ६०,००,०००/- (अक्षरी रुपये साठ लाख फक्त) याप्रमाणे या लेखाशीर्षासाठी सन २०२२-२०२३ या आर्थिक वर्षातील मंजूर तरतुदीमधून भागविण्यात यावा.

७. सदरचा शासन निर्णय अनौपचारिक संदर्भ क्र ४७७/व्यय-१५ दिनांक १५.७.२०२२ वर प्राप्त मान्यतेस अनुसरून सदर लेखाशिर्षातर्गत खर्च ३१-सहायक अनुदानाखाली असल्याने यापूर्वी गावसमूहांना वितरीत करण्यात आलेल्या निधीच्या खर्चाचे उपयोगिता प्रमाणपत्रे सादर करण्याच्या अटीअधीन राहून निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२२०७१९१२३२२८२९२० असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(घ. जि. जाधव)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. महालेखापाल, (लेखा परिक्षा) व (लेखा अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१, मुंबई.

२. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पालघर.

३. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद तथा अध्यक्ष, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जळगाव.
४. प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जळगाव.
५. जिल्हा कोषागार अधिकारी, जिल्हा पालघर.
६. उप संचालक, राज्य व्यवस्थापन कक्ष, रुरबन, बांधकाम भवन, मुंबई
७. नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२
८. वित्त विभाग (व्यय-१५) व (अर्थ-१७) मंत्रालय, मुंबई ४ ०० ०३२
९. कार्यासन अधिकारी, वित्त-७, वित्त-१, ग्रामविकास विभाग
१०. निवडनस्ती/ योजना-१